

प्राज इंडस्ट्रीज लिमिटेड

CIN : L27101PN1985PLC038031

नोंद. कार्यालय : प्राज टॉवर स.क्र. २७४ व २७५/२,

भूमकर चौक - हिंजवडी रोड, हिंजवडी, पुणे - ४११ ०५७.

ईमेल : investorsfeedback@praj.net ; संकेतस्थळ : www.praj.net

फोन : 020 71802000



फिजिकल समभागांचे हस्तांतरण करण्यासाठी, फेरनोदणी करण्याकरिता विशेष सुविधेची सूचना

येथे सूचना देण्यात येते की, सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया ('सेबी') यांनी त्यांचे परिपत्रक क्र. SEBI/HO/MIRSD/MIRSD-PoD/P/CIR/2025/97 दिनांक २ जुलै, २०२५ द्वारे, गुंतवणूकदारांनी खरेदी केलेल्या समभागांच्या संदर्भात त्यांच्या हक्कांचे रक्षण करता यावे यासाठी त्यांच्याकडील फिजिकल समभागांचे परिवर्तन करण्यासाठी एक विशेष सुविधा निर्माण केली आहे.

सदर परिपत्रकाच्या अनुसार, ज्या समभागधारकांनी त्यांच्या फिजिकल समभागांचे परिवर्तन करण्यासाठी १ एप्रिल, २०१९ पूर्वी (अशी तारीख, ज्या तारखेला फिजिकल समभागांचे परिवर्तन करण्याची सुविधा बंद करण्यात आली होती) विनंती दाखल केली होती, आणि ज्यांची विनंती नाकारण्यात आली होती किंवा कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्यामुळे परत पाठवण्यात आली होती त्यांना, अशा प्रकारच्या परिवर्तनाची विनंती पुन्हा करण्याची संधी देण्यात आली आहे.

पात्र गुंतवणूकदार यांना त्यांची आधीची विनंती कंपनीचे रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्स्फर एजंट ('आरटीए'), एमयूएफजी इनटार्ईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (आधी लिंक इनटार्ईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या नावाने ओळखली जाणारी कंपनी) यांच्याकडे आवश्यक ती कागदपत्रे आणि दुरुस्त केलेल्या त्रुटी या सहा (६) महिन्यांच्या विशेष कालावधीत म्हणजे दि. ७ जुलै २०२५ ते दि. ६ जानेवारी २०२६ दरम्यान पुन्हा दाखल करता येईल. गुंतवणूकदारांना या परिपत्रकाच्या निमित्ताने कळविण्यात येते की, सदर परिपत्रकानुसार जे समभाग परिवर्तनासाठी पुन्हा दाखल करण्यात येतील (आजच्या तारखेला ज्या विनंत्या कंपनी/आरटीए यांच्याकडे अनिर्णित आहेत त्यासह) ते समभाग परिवर्तन-कम-डीमॅट करिता योग्य ती प्रक्रिया पार पाडल्यानंतर फक्त डीमॅट पध्दतीने जारी करण्यात येतील. गुंतवणूकदारांना त्यांची कागदपत्रे कंपनी किंवा आरटीए यांच्याकडे खाली नमूद करण्यात आलेल्या कोणत्याही पत्त्यावर पाठवता येतील.

प्राज इंडस्ट्रीज लिमिटेड

कंपनी सचिव

प्राज टॉवर स.क्र. २७४ व २७५/२,

भूमकर चौक - हिंजवडी रोड, हिंजवडी, पुणे - ४११ ०५७.

ईमेल : investorsfeedback@praj.net ;

संकेतस्थळ : www.praj.net फोन : 020 71802000

एमयूएफजी इनटार्ईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड

युनिट : प्राज इंडस्ट्रीज लिमिटेड

ब्लॉक नं. २०२, २ रा मजला, अक्षय कॉम्प्लेक्स,

गणेश मंदिराजवळ, ऑफ ढोले पाटील रोड, पुणे - ४११००९

फोन : +९१-२०-२६९६९६२९, २६९६००८४

ई-मेल : pune@in.mpms.mufig.com

आम्ही अशा सर्व गुंतवणूकदारांना प्रोत्साहन देऊ इच्छितो की, अगोदर ज्या गुंतवणूकदारांनी परिवर्तनासाठी विनंती दाखल केलेली होती, परंतु अजूनही ज्यांना परिवर्तित स्वरूपातील समभाग कागदपत्रात कमतरता असल्यामुळे प्राप्त झालेले नाहीत, त्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा.

प्राज इंडस्ट्रीज लिमिटेड करिता

सही/-

अनंत बवरे

कंपनी सचिव आणि

अनुपालन अधिकारी

(मॅ. नंबर : २१४८०५)

स्थळ : पुणे

दिनांक : ०४.०८.२०२५

PRAJ INDUSTRIES LIMITED

CIN : L27101PN1985PLC038031

Regd. Office : "PRAJ TOWER", S.No. 274 & 275/2,
Bhumkar Chowk - Hinjewadi Road, Hinjewadi, Pune-411 057.Email : investorsfeedback@praj.net ; Website : www.praj.net

Ph. No. : 020 71802000

**Notice with respect to Special Window for re-lodgment of transfer requests of physical shares**

Notice is hereby given that the Securities and Exchange Board of India ("SEBI") vide its circular SEBI/HO/MIRSD/MIRSD-PoD/P/CIR/2025/97 dated July 2, 2025 has introduced a Special Window for re-lodgment of transfer requests of physical shares to facilitate ease of investing for investors and to secure their rights in the securities purchased by them.

Pursuant to the said Circular, investors who had submitted transfer requests for physical shares prior to April 1, 2019 (the date from which transfer of securities in physical form was discontinued), and whose requests were rejected or returned due to deficiencies, are now provided an **opportunity to re-lodge such transfer requests**.

Eligible investors may re-lodge their earlier requests with the Company's Registrar and Share Transfer Agent ("RTA"), MUFG Intime India Private Limited (formerly known as Link Intime India Private Limited) along with requisite documents and rectifying deficiency, if any, during the Special Window period of six (6) months i.e. from July 7, 2025 till January 6, 2026. Investors are hereby informed that pursuant to the said Circular, the securities re-lodged for transfer (including those requests that are pending with the Company/RTA, as on date) shall only be issued in demat form after following due process for transfer-cum-demat. Investors may send the documents to the Company or RTA on any of the address given below:

PRAJ INDUSTRIES LIMITED

To,
The Company Secretary
"PRAJ TOWER", S.No. 274 & 275/2,
Bhumkar Chowk - Hinjewadi Road, Hinjewadi,
Pune-411 057.
Email : investorsfeedback@praj.net ;
Website : www.praj.net
Ph. No. : 020 71802000

MUFG Intime India Private Limited

Unit : Praj Industries Limited
Block No. 202, 2nd Floor, Akshay Complex, Near
Ganesh Temple, off Dhole Patil Road,
Pune-411001
Tel: +91-20-26161629, 26160084
Email: pune@in.mpms.mufg.com

We encourage all investors who had previously submitted transfer requests but have not yet received transferred shares due to deficiencies to take advantage of this Special Window, established for the benefit of investors.

For PRAJ INDUSTRIES LIMITED

Sd/-

ANANT BAVARE
COMPANY SECRETARY &
COMPLIANCE OFFICER
(M. No.: 21405)

Date : 04.08.2025

Place : Pune